

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन अनुदानाचा ३०% हिश्याचा पहिला हप्ता वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: स्वमअ- २०१६ /प्र.क्र.५६/नवि-३४,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग

४ था मजला, मंत्रालय, मुंबई

दिनांक- १६ जानेवारी, २०१७

वाचा :

१. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१६/ प्र.क्र.२३/नवि-३४, दि. २८ मार्च, २०१६.
२. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१६/ प्र.क्र.५६/नवि-३४, दि. ३१ मार्च, २०१६.
३. शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वमअ-२०१६/ प्र.क्र.५६/नवि-३४, दि. ३० ऑगस्ट, २०१६.

प्रस्तावना :

केंद्र शासनाच्या "स्वच्छ भारत अभियान (नागरी)" च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सुरु आहे. या अभियानांतर्गत हागणदारी मुक्त होणाऱ्या शहरांसाठी संदर्भीय दिनांक २८ मार्च, २०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रोत्साहन अनुदानाची योजना जाहीर करण्यात आलेली आहे.

२. या अभियानाच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत हागणदारी मुक्त झालेल्या शहरांपैकी राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जी शहरे हागणदारी मुक्त झाल्याचे दिसून आली आहेत अशा शहरांना संदर्भीय क्रमांक २ व ३ येथील शासन निर्णयान्वये अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदान रकमेच्या ३०% निधीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. उपरोक्त संदर्भीय क्रमांक २ व ३ येथील शासन निर्णयान्वये अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदान वितरीत केलेल्या शहरांव्यतिरीक्त उर्वरीत शहरांना प्रोत्साहन रकमेच्या ३०% निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

प्रस्तावनेतील बाबींचा विचार करुन, सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या व राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये हागणदारी मुक्त झाल्याचे दिसून आलेल्या नगरपरिषदा/नगरपंचायती यांना अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदान रकमेच्या ३०% रकमेचा पहिला हप्ता देण्यासाठी रुपये ५,१०,००,०००/- (रुपये पाच कोटी दहा लक्ष फक्त) एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. प्रोत्साहन अनुदानाचा सदर निधी खालील नगरपरिषदा/ नगरपंचायतीना त्यांच्या नावासमोरील रकाना ६ मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार वितरीत करण्यात यावा.

(रूपये लाखात)

अ. क्र.	नगरपरिषद/ नगरपंचायती	वर्ग	जिल्हा	अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदान	प्रोत्साहन अनुदानाच्या अनुज्ञेय निधीच्या ३०%	प्रोत्साहन अनुदानाच्या उर्वरीत ७०% निधी
१	२	३	४	५	६	७
१	भंडारा	ब	भंडारा	१५०.००	४५.००	१०५.००
२	तुमसर	ब	भंडारा	१५०.००	४५.००	१०५.००
३	येवला	ब	नाशिक	१५०.००	४५.००	१०५.००
४	खोपोली	ब	रायगड	१५०.००	४५.००	१०५.००
५	रहिमतपूर	क	सातारा	१००.००	३०.००	७०.००
६	पाथरी	क	परभणी	१००.००	३०.००	७०.००
७	पेठ-उमरी	क	नांदेड	१००.००	३०.००	७०.००
८	देवगड-जमसांडे	क	सिंधुदूर्ग	१००.००	३०.००	७०.००
९	कुडाळ	क	सिंधुदूर्ग	१००.००	३०.००	७०.००
१०	वैभववाडी	क	सिंधुदूर्ग	१००.००	३०.००	७०.००
११	पवनी	क	भंडारा	१००.००	३०.००	७०.००
१२	देवळी	क	वर्धा	१००.००	३०.००	७०.००
१३	पुलगाव	क	वर्धा	१००.००	३०.००	७०.००
१४	आळंदी	क	पुणे	१००.००	३०.००	७०.००
१५	राजगुरुनगर	क	पुणे	१००.००	३०.००	७०.००
एकूण				१७००.००	५१०.००	११९०.००

३. प्रोत्साहन अनुदान म्हणून वितरित करण्यात आलेला उपरोक्त निधी संदर्भीय दिनांक २८ मार्च, २०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद-१ (क) मध्ये नमूद केलेल्या बाबींसाठीच वापरता येईल. उक्त शासन निर्णयातील परिच्छेद १ (क) मधील बाबींवरील खर्च सध्या प्रचलित असलेल्या नियमानुसार संबंधित सक्षम प्राधिका-याची मंजूरी घेवून करण्यात यावा.

४. शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दिनांक १७ एप्रिल, २०१५ व शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक - संकीर्ण-२०१५/ प्र.क्र.८५/ अर्थ-३, दिनांक ६ फेब्रुवारी, २०१६ नुसार विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानुसार सदरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदरचा निधी आहरित करण्यासाठी संचालक, राज्य अभियान स्वच्छ अभियान (नागरी) यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी सदर रकमेचे देयक तयार करून ते अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांचेकडे सादर करून सदर निधी आहरित करून घ्यावा व त्यानंतर सदर निधीचे वितरण परिच्छेद २ मधील रकाना ६ मध्ये दर्शविल्यानुसार संबंधित नागरी स्वराज्य संस्थाना तात्काळ करण्यात यावे.

६. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थस २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ व वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थस २०१५/प्र.क्र. १११/अर्थ-३ दिनांक ३० जून, २०१५ तसेच वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थस २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १६ जानेवारी, २०१६ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

७. वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये ३१, वेतनेत्तर सहाय्यक अनुदाने या बाबी खालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले असून सदर परिपत्रकातील परिच्छेद ७ ते १८ पैकी ७ अ, ७ ब, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ या प्रकरणी लागू नाही.

८. वित्त विभाग परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५ दिनांक २४ जुलै, २०१५ मधील परिच्छेद ब मधील २ नुसार वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या परिशिष्टातील अनुक्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७, ८ या प्रकरणी लागू नाही.

९. वित्त विभाग परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५ दिनांक २४ जुलै, २०१५ मधील परिच्छेद ब मधील ३ नुसार वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ रोजीच्या परिपत्रकात नमूद परिशिष्टातील अनुक्रमांक ९ संदर्भातील तपासणी सुची मधील अनुक्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११ या प्रकरणी लागू नाही. तसेच सदर अनुक्रमांक ९ संदर्भातील तपासणी सुची मधील अनुक्रमांक १, २ मध्ये नमूद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता होत आहे.

१०. वित्त विभाग परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५ दिनांक २४ जुलै, २०१५ मधील परिच्छेद अ मध्ये नमूद अनुक्रमांक ६, ७, ८, ९, १० सदरप्रकरणी लागू होत नाही. अनुक्रमांक १ ते ५ बाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.

- (१) विभागास प्रदान वित्तीय अधिकार:- वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ मधील ७ क अन्वये ३१ वेतनेत्तर सहायक अनुदाने या बाबीखालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले आहेत.
- (२) मागील ३ महिन्यापूर्वी दिलेल्या अनुदानापैकी ७५% किंवा अधिक निधी खर्च झाला आहे :- या योजनेतर्गत उपरोक्त नगरपरिषद/नगरपंचायतींना मागील ३ महिन्यापूर्वी निधी वितरीत करण्यात आलेला नाही.
- (३) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदान वितरीत करण्यात येत आहे. त्या लेखाशिर्षातर्गत १ वर्षापूर्वीचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही:- उपरोक्त नमूद लेखाशिर्षातर्गत १ वर्षापूर्वीचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही.
- (४) स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देताना त्यांच्याकडून राज्य शासनास येणे नाही किंवा येणे रक्कम समायोजित करण्यात आली आहे:- स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन अनुदान द्यावयाचे असल्याने सदर रक्कम समायोजित करणे उचित होणार नाही.

११. सदरचा खर्च मागणी क्रमांक एफ-२ "२२१७, नगर विकास, ८० सर्वसाधारण, १९२ नगरपरिषदांना सहाय्यक (००)(४२) नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान ३१ सहाय्यक अनुदाने (२२१७ १३०१) (वेतनेतर)" या लेखाशिर्षाखाली करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.

१२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०११६१७३७५८०७२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सुधाकर झा.बोबडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति :

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा.राज्यमंत्री, नगर विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) नगराध्यक्ष, नगरपरिषदा/ नगरपंचायती (सर्व)
- ४) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई

- ५) आयुक्त, तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरली, मुंबई
- ६) सचिव (नवि-२) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ७) विभागीय आयुक्त (सर्व)
- ८) जिल्हाधिकारी (सर्व)
- ९) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
- १०) सह सचिव (अर्थसंकल्प) नगर विकास विभाग, मुंबई
- ११) महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) मुंबई
- १३) मुख्याधिकारी, नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व)
- १४) उप संचालक, नगरपालिका शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- १५) जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व)
- १६) निवडनस्ती, नवि-३४, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई